

zogen wird: कृत्कार्पासयनाः कथाः BHĀG. P. 3, 25, 25. स्वकीर्तिर्न परा-  
मूनां कीर्णकार्पासयना Spr. 2411. Nach den Lexicographen ausserdem:  
Buttermilch H. 409. Gift MED. = कटि (langer Pfeffer?) RĀĠAN. im ÇKDR.  
— Vgl. ताम्र°, भक्ति°, भगवद्भक्ति°, योग°.

रसायनफला f. Terminalia Chebula oder citrina TRIK. 2, 4, 15.  
रसायनश्रेष्ठ m. Quecksilber RĀĠAN. im ÇKDR.  
रसोद्य (von रसाप्, einem denomin. von रस) adj. saftig, schmackhaft:  
रसाय्यः पर्यसा पिन्वमानः (सोमः) RV. 9, 97, 14.  
रसार्णव (रस + अर्णव) m. Titel eines alchemistischen Werkes SARVA-  
DARĠANAS. 97, 16. 100, 12. 102, 9. Verz. d. B. H. No. 941. 967.  
रसाल (von रस) 1) m. a) Bez. verschiedener Pflanzen: der Mango-  
baum AK. 2, 4, 2, 14. TRIK. 3, 3, 406. H. an. 3, 679. MED. I. 126. Spr.  
2782. 3529. GĪT. 1, 47. 4, 22. PAÑĀR. 1, 10, 51. Verz. d. Oxf. H. 17, b,  
No. 63, ÇI. 5. 72, a, 20. 237, a, N. 3. Zuckerrohr AK. 2, 4, 5, 29. TRIK. H.  
1194. H. an. MED. eine Art Zuckerrohr (पुण्ड्रक) RĀĠAN. im ÇKDR. Brod-  
fruchtbaum ÇABDAR. im ÇKDR. Weizen und eine Grasart (कुन्दरतूपा;  
कुन्दर ist Maus, Ratze; vgl. b). — b) eine Mausart Verz. d. Oxf. H. 309,  
a, 20. — 2) f. आ a) gekäste Milch mit Zucker und Gewürz AK. 2, 9, 44.  
H. 403. H. an. (hier fehlerhaft मुर्विका st. मार्जिता). MED. HĀR. 194.  
227. क्रुदाः पूर्णा रसालाया दग्धः श्वेतस्य चापरे R. GORR. 2, 100, 67. रसा-  
लाप्यकाश्चित्रान् MBH. 13, 2771. statt तथा रसालाश्च बहुप्रकाराः पयुः  
HAHIV. 8447 liest die neuere Ausg. तथारनालांश्च बहुप्रकारान्पयुः. —  
b) Zunge H. an. MED. HĀR. 227. — c) Dūrva-Gras H. an. MED. SUÇR.  
1, 233, 9. VĪGBH. 6, 35. Desmodium gangeticum Dec. H. an. MED. Wein-  
stock ÇABDAR. im ÇKDR. — 3) f. ई eine Art Zuckerrohr (पुण्ड्रक) RĀĠAN.  
im ÇKDR. — 4) n. Weihrauch und Myrrhe H. an. MED. R. 6, 96, 3. —  
Vgl. बद्ध°.

रसालंकार m. Titel eines medicinischen Werkes Verz. d. B. H. No. 941.  
रसालय (रस + आलय) m. 1) ein Sitz der Reize, — alles dessen was  
entzückt Verz. d. Oxf. H. 72, a, 20. — 2) pl. N. pr. eines Volkes MĀRĠ.  
P. 38, 42.  
रसालसा f. ein Flüssigkeit führendes Gefäss des Körpers, Ader u. s. w.  
ÇABDAK. im ÇKDR.  
रसालिका f. Hemionitis cordifolia Roxb. ÇABDAK. im ÇKDR.  
रसावतार m. Titel eines medicinischen Werkes Verz. d. B. H. No. 941.  
रसाश (रस + आश) m. der Genuss von Flüssigkeiten: अ° KAUC. 141.  
रसाशिन (रस + आश) adj. Flüssigkeiten geniessend: त्रिरात्रमरसाशी  
न्यातकत्रतं चरति KAUC. 42. 57. 82; vgl. 78. 139.  
रसाशिर (रस + आश) adj. mit Saft (Milch nach Śās.) gemischt RV. 3, 48, 1.  
रसाश्वासा f. eine best. Schlingpflanze (पलाशी) RĀĠAN. im ÇKDR.  
रसास्वाद (रस + आश) m. das Schlürfen von Saft; das Gefühl des Ge-  
nusses VEDĀNTAS. (Allah.) No. 133. 139.  
रसास्वादिन् (रस + आश) adj. Saft kostend; m. Biene ÇABDAM. im ÇKDR.  
रसाह (रस + आह) m. das Harz der Pinus longifolia RATNAM. im  
ÇKDR.  
रसिक (von रस) 1) adj. f. आ = सरस MED. k. 144. a) Geschmack —,  
Gefallen an —, Sinn —, das richtige Verständniss für Etwas habend;  
versessen auf; die Ergänzung im loc. oder im comp. vorangehend:

अहो नवनवाद्यर्थनिर्माणो रसिको विधिः KATHĀS. 106, 104. प्रवास° Spr.  
254. ग्रामोद्मात्र° 1690. पद्मातपत्र° 1693. 2543. स्पर्श° 3179. अनुचित-  
समारम्भ° 3755. MĀLATIM. 102, 8. ईश्वराणां हि विनोदरसिकं मनः KATHĀS.  
20, 46. 27, 56. 31, 227. 74, 18. fg. ŚĀH. D. 43, 10. RĀĠA-TAR. 3, 110 (wo  
तेजस्विमैत्रीरसिकः zu schreiben ist). 6, 183. HIT. 103, 3. Verz. d. Oxf.  
H. 13, b, 42. 14, a, No. 37. नाद्य° sich verstehend auf 201, b, No. 483.  
काट्य° ÇRUT. 43. Ohne Ergänzung einen richtigen Geschmack habend,  
Sinn für das Schöne habend: नट PAT. zu P. 5, 2, 95. GĪT. 6, 9. KATHĀS.  
8, 10. BHĀG. P. 1, 1, 3. eine besondere Leidenschaft —, ein Steckenspferd  
habend: रसिकं रसेन कुर्याद्वशे Spr. 2197. रसिकाभार्य ein leidenschaft-  
liches Weib zur Frau habend VOP. 6, 14. रसिकागोपिकानन्ददायक PAÑ-  
ĀR. 4, 8, 39 aus metrischen Rücksichten st. रसिको°. — b) geschmack-  
voll: भारती Spr. 2658. — 2) m. a) Ardea sibirica (सारस) RĀĠAN. im  
ÇKDR. — b) Pferd. — c) Elephant SĀRASVATA im ÇKDR. — 3) f. आ a)  
Zuckerrohrsaft. — b) gekäste Milch mit Zucker und Gewürz MED. — c)  
Zunge H. c. 121. VIÇVA im ÇKDR. — d) Gürtel (vgl. रशना) VIÇVA ebend.  
— Vgl. काम°, माया°, शोत°.

रसिकता (von रसिक) f. Geschmack an, Sinn für (loc.): वने Spr. 411.  
गुणो 4262.

रसिकरञ्जनी (र° + र°) f. Titel eines Commentars HALL 118.

रसिकरमण (र° + र°) n. Titel eines Gedichts Verz. d. Oxf. H. 148,  
a, No. 318.

रसिकेश्वर (wohl रसिका ein leidenschaftliches Weib + ई°) m. Beiw.  
Kṛshṇa's BRAHMAVAIV. P. 32 im ÇKDR.

1. रसित von 1. रस् s. das.

2. रसित (von रस) adj. mit Gold u. s. w. überzogen, — ausgelegt TRIK.  
3, 3, 181. H. an. 3, 288. MED. t. 144.

1. रसित् (von 1. रस्) nom. ag. Brüller, Toser: रसितारमुञ्चैः पति-  
मायमानाम् ŚĀH. D. 68, 4.

2. रसित् nom. ag. = रसयित् Schmecker MBH. 12, 13757.

रसिन् (von रस) adj. 1) saftig, kräftig: सोम RV. 8, 1, 26. 3, 1. 9, 113,  
5. VS. 19, 35. — 2) einen richtigen Geschmack habend, Sinn für das  
Schöne habend NALOD. 2, 39.

रसुन m. = रसोन = लघुन ÇABDAK. im ÇKDR.

रसेन्द्र (रस + इन्द्र) m. Quecksilber RĀĠAN. im ÇKDR. Verz. d. Oxf. H.  
320, a, 26. SARVADARĠANAS. 102, 6.

रसेन्द्रकल्पद्रुम m. Titel eines insbes. über Quecksilber handelnden  
Werkes Verz. d. Oxf. H. 321, b, No. 763. Verz. d. B. H. No. 966.

रसेन्द्रचित्तमणि m. desgl. Verz. d. Oxf. H. 321, b, No. 762. 311, b, 37.  
Verz. d. B. H. No. 967.

रसेश्वर m. = रसेन्द्र Quecksilber: °दर्शन die Lehre der Alchemisten  
SARVADARĠANAS. 97. fgg. °सिद्धात्त m. Titel eines dieser Lehre huldigen-  
den Werkes 98, 21. fg. 101, 9.

रसोत्तम (रस + उत्तम) 1) m. Phaseolus Mungo (मुद्ग) Līn. RĀĠAN. im ÇKDR.  
— 2) n. (!) Milch (die schönste Flüssigkeit) H. c. 98.

रसोदधि (रस + उधि) m. Titel eines rhetorischen, über die Rasa han-  
delnden Werkes Verz. d. Oxf. H. 143, a, No. 292.

रसोद्भव (रस + उध) n. Perle H. 1068. — Vgl. रसोपल.